

Grauer & Weil (India) Limited CHEMICALS ENGINEERING PAINTS LUBE REAL ESTATE

29-02-2024

To. **BSE Limited** Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400001

Re: Security Code No. 505710

Subj.: Submission of newspaper publication under Regulation 47 of SEBI (LODR) Regulations, 2015

Dear Sir/Madam,

With reference to the above mentioned subject and Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find attached herewith Copies of the Newspaper Publication published in the newspapers viz. "Free Press Journal and Navshakti" on 29th February, 2024 containing Posal Ballot Notice and confirmation on completion of electronic dispatch of the same.

Kindly take the same on the records and acknowledge the receipt.

MUMBAI

Thanking you

Yours faithfully,

FOR GRAUER & WEIL (INDIA) LIMITED

CHINTAN K. GANDHI

COMPANY SECRETARY

Regd. Office: Growel Corporate, Akurli Road, Kandivli (E), Mumbai (Maharashtra) 400 101, India T+91 22 66993000 F+91 22 66993010 E hg@growel.com CIN L74999MH1957PLC010975

APPENDIX IV-A

Sale Notice for sale of Immovable Property

E-Auction Sale Notice for sale of Immovable Assets under the Securitisation and
Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) and Rule 9(1) of the Security Interest (Enforcement

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrow Guarantor(s) that the below described Immovable Property mortgaged to Assets Care & Reconstruction Enterprise Ltd. [CIN: U65993DL2002PLC115769] ("Secured Creditor"), the physical possession of which has been taken by the Authorised Officer of the Secured Creditor, will be sold on "as is where is" "as is what is", and "whatever there is" basis on 18.03.2024 from 02.00 P.M. to 04.00 P.M., for recovery of Rs. 24,79,244/- (Rupees Twenty Four Lakh Seventy Nine Thousand Two Hundred Forty Four Daylo, pending lower's Loan Account Nine Thousand Two Hundred Forty Four only), pending towards Loan Account No A028XII [Old Loan Account No. HHLB0100257465], by way of outstanding principal, arrears (including accrued late charges) and interest till 21.02.2024 with applicable future interest in terms of the Loan Agreement and other related loan document(s) w.e.f. 22.02.2024 along with legal expenses and other charges due to the Secured Creditor from AMIT PRABHAKAR BADEKAR, VIJAY PRABHAKAR BADEKAR and KANTA PRABHAKAR BADEKAR.

The old Loan Account bearing No. HHLBOI00257465 along with all right(s), title(s) interest(s), underlying security(ies), pledge(s) and / or guarantee(s), including the Immovable Property, had been assigned by Indiabulls Housing Finance Ltd. to Indiabulis Asset Reconstruction Co. Ltd. ("IARCL") vide Assignment Agreement dated 31.12.2019, and the same had been renumbered by IARCL as A028XII. The said Loan Account has been further assigned by IARCL to and in favour of the Secured Creditor, acting as a Trustee of ACRE-102-Trust, vide Assignment Agreement dated 26.04.2021.

The Reserve Price of the Immovable Property will be Rs. 15,00,000/- (Rupees Fifteen Lakh only) and the Earnest Money Deposit ("EMD") will be Rs. 1,50,000/- (Rupees One Lakh Fifty Thousand only) i.e. equivalent to 10% of the Reserve

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

THE PREMISES BEARING FLAT NO. 302 CARPET AREA MEASURING 44.70 SQ. MTR. (INCLUDING F. B.) ON 3RD FLOOR IN WING - A OF THE BUILDING "SHREE MAHALAKSHMI VIHAR", SITUATED ON PLOT NO. -06, SURVEY NO. -26, HISSA NO. -1A IN CHINCHVALI - SHEKIN, KHALAPUR, KHOPOLI, RAIGAD, THANE-421301 MAHARASHTRA

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided on the website of the Secured Creditor i.e. www.acreindia.in; For bidding, log on

AUTHORIZED OFFICER Date: 27.02.2024 ASSETS CARE & RECONSTRUCTION ENTERPRISE LTD

GOVERNMENT OF MAHARASHTRA PUBLIC WORKS DIVISION, NASHIK

E-Tender Notice No. 95 for 2023-24 (Online)

Online E-Tenders in "B-1" Form for the following works invited by Executive Engineer, P.W. Division, Nashik Phone No. (0253/2583761-64, 2575324) for and on behalf of Governor of Maharashtra State From Capable of P.W. Deptt. Registered / Unregistered Contractor or International Contractor whose Sub company / branch in India and also complete terms and conditions mentioned in tender document.

Tender document download on our https://mahatenders.gov.in Right of rejection of E-tender/ cancellation of E-tender reserved by The Executive Engineer, P.W. Division, Nashik. *Conditional Tender will not be accepted.

Note :- Above mentioned E-Tender Notice including Total 2 (Two) (Costing upto Rs. 1000.00 Lacks) Works And details of mentioned E-Tender Notice available on

1. www.mahapwd.gov.in

2. https://mahatenders.gov.in

Document Sale From	11.05	1	Linto	47.00
Start and End Date Time			Upto	17.00

- Blank E-Tender form Fees (Non refundable) and EMD amount will be accepted Online only.
- Post Qualification criteria condition included in tender document.
- All eligible/ intrested Contractors are required to be enrolled on portal https://mahatenders.gov.in before down loading tender documents and participate in e-
- The information of E-Payment Gateway available on E-Tendering website https://mahatenders.gov.in

Please Note this to all Registered / Unregistered Contractors

> Sd/-**Executive Engineer Public Works Division, Nashik**

DGIPR 2023-24/8908

(KVB) Karur Vysya Bank Smart way to bank

Asset Recovery Branch 276/286, Kilachand Mansion, Kalbadevi Main Road, Kalbadevi, Mumbai Maharashtra 400002 Phone No. 7710001955

POSSESSION NOTICE (For Immovable Property)

Issued under Rule 8(1)] of Security Interest (Enforcement) Rules. 2002 Whereas. The undersigned being the Authorized officer of The Karur Vysya Bank Limited under the Securitisation & Reconstruction of Financial Assets And Enforcement of Security Interest (Second) Act, 2002 (Act 54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand notice dated 30.04.2021 calling upon the borrower Shri. Prabhakar Jena address at Flat No 502, Krishna Sagar, Plot No 13, Sector 26, Taloja Phase 2, Panvel, Maharashtra 401202 to repay the amount mentioned in the notice being Rs. 23,08,754.70 (Rupees Twenty Three Lakhs Eight Thousand Seven Hundred

Fifty Four Only) within 60 days from the date of receipt of the said notice The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement) Rules, 2002 on this the 27th day of February of the year 2024;

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of The Karur Vysya Bank Limited for an amount of Rs. 23,08,754.70 (Rupees Twenty Three Lakhs Eight Thousand Seven Hundred Fifty Four

Only) and interest thereon. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13

of the Act, in respect of time available, to redeem the secured assets

All that piece and parcel at Flat No 202, Second Floor, Building known as Maagna Icon at New Survey No 117/1B, Old Survey No 117/1, Village Dahivali, Taluka Karjat, Dist Raigad, Maharashtra 410201, area admeasuring 663 sq ft carpet.Boundaries as under: North-Open Plot, South-Open Plot, East- Open Plot, West - Road & Tater Florence Project

Description of the Immovable Property

Authorized Officer The Karur Vysya Bank Limited Place: Mumbai **Asset Recovery Branch** Date: 27.02.2024

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that under instructions of our client, we are investigating the title of ANDHERI SHATRUNJAY CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED, a Society

duly registered under the provisions of the Maharashtra Co-operative Societies Act, 1960, having its Registration No. BOM/HSG/5757 of 1979 and having its registered Office a Lallubhai Park, Andheri (West), Mumbai – 400058 to the under mentioned property subject to the Leasehold rights of Pushpa Natverlal Shah (HUF) (Lessee) in respect of part of the undermentioned property

Any person or persons having any claim, demand, share, right, title and/or interest of any nature whatsoever in the undermentioned property or any part thereof by way of any agreement, sale, transfer, mortgage, charge, lien, encumbrance, gift, bequest, release exchange, easement, right, covenant and condition, tenancy, right of occupancy assignment, lease, sub lease, leave and license, partnership deed, loans, use, possession partition, trust, inheritance, outstanding taxes and/or levies, outgoings & maintenance attachment, injunction, decree, order, award, lispendens and/or by virtue of the original documents of title being in their possession/custody or otherwise in any manner howsoeve and whatsoever are required to make the same known in writing, alongwith certified true copies of documentary proof, to the undersigned, having their office at 2nd floor Bhagyodaya Building, 79, Nagindas Master Road, Fort, Mumbai- 400 023, within fourteer (14) days from the date hereof, otherwise the investigation shall be completed without an reference to such claim/s, if any, and the same shall be considered as waived

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

Land admeasuring 1523.2 sq. mtrs. or thereabouts (as per Property Card) and 1518 sq mtrs. (as per Town Planning Remarks) bearing Final Plot no. 16 of Town Planning Scheme Andheri no. IV and bearing City Survey No. 630 and 630/1 of Village Vile Parle Taluka Vile Parle in the Registration District and Sub District of Mumbai Suburban together with building known as "Shatrunjay" and other building/structure/s standing thereon lying being and Lallubhai Park, Andheri (West), Mumbai -400058.

FOR M/S. MARKAND GANDHI & CO.

Dated this 29th day of February, 2024

Advocates & Solicitors



Asset Recovery Department, Mumbai North Zone

Address: Bank of India Building, 2nd Floor, Opp. Natraj Market, S V Road, Malad (West), Mumbai 400 064 Tel. No.: 022-28828080 / 0792 • Mobile: 7012960954 / 9689743173 • Email: Assetrecovery.MNZ@bankofindia.co.in

E-Auction of properties by Bank of India, Mumbai North Zone, E-Auction Date - 30.03.2024

	Branch Name & Phone Number Borrower's Details Property ID & Location of the Property (Full Address)		Reserve price / EMD (₹ in Lakhs)	
1.	MIRA ROAD (Miraroad.Mumbai North@bankofindia. co.in) Mob: 9162776312	A/C- Ms Rinky Raju Singh Outstanding Rs 41.95 Lakhs + Uncharged Intt+ other incidental charges Bid A/C No: 012090200000033, IFSC Code: BKID0000120	Flat No 103 1"Floor Ostwal Orchid Building No 11 Kanakia Road Beverly Park, Mira Road East, Thane, Maharashtra - 401107 admeasuring 568.46 built up area and 473 .72 sq. ft. carpet area in the name of Ms Rinky Raju Singh CERSAI ASSET ID-200017802239 Property ID: BKID0120STASH	49.28/5.00

The auction sale will be "online E-auction / Bidding through website

erce.com/auctionhome/ibapi/index.jsp on 30-03-2024 between 11:00 AM and 05:00 PM with unlimited extensions of 10 minutes each.

Bidder may visit https://www.ibapi.in, where "Guidelines" for Bidders are available with educational videos. Bidders have to complete following formalities well in advance:

- Step 1: Bidder / Purchaser Registration: Bidder to Register on e-Auction portal https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp using his mobile no. and E-mail ID.
- Step 2: KYC Verification: Bidder to upload requisite KYC documents. KYC documents shall be verified by e-auction service provide (may take 2 working days)
- . Step 3: Transfer of EMD amount to his global EMD wallet: Online /Off-line transfer of funds using NEFT / Transfer, using challan generated on E-auction portal
- Step 1 to Step 3 should be completed by bidder well in advance, before e-auction date. Bidder may also visit https://www.ibapi.in registration and and bidding guidelines
- Helpline Details / Contact Person Details of MSTC:

Toll Free No.: 18001035342					
Name	E-mail ID	Landline No.	Mobile No.		
Shri Argha Sengupta, CM	argha@mstcindia.co.in		09231690249		
Smt. Srabani Barai, Manager	sbarai@mstcindia.co.in		09051077886		
Shri Rakesh Ranjan, AM	rranjan@mstcindia.co.in		09911700233		
Shri Ritesh Nath, DM	rnath@mstcindia.co.in		09668551395		
Shri Bishnupada Barik, SM (F&A)	bbarik@mstcindia.co.in	2289-5064(D)	09088013889		
Shri Surajit Hembram DM (F&A)	shembram@mstcindia.co.in		09886855560		

- 1. Last date of EMD and KYC submission will be upto 30-03-2024 (subject to website availability). However interested buyers are advised to
- complete the process of KYC verification and EMD before the date of auction.

 First bid must be above Reserve Price by Rs.25000/- Bid increment value will be in multiple of Rs. 25000/- for all properties.
- 3. The intending purchasers can inspect the property on 21.03.2024 between 11.00 am and 03.00 pm
 The property will be sold in "AS IS WHERE IS" AND "AS IS WHAT IS" WHATEVER THERE IS CONDITION"
- 5. All properties under physical possession. 6. 25 % of the bid amount including the EMD amount to be deposited within 1 (one) day and balance amount within 15 days after successful bidding. - Mira Road Branch: Central Plaza, Shanti Park, Mira Road, Thane-401107
- 7. Prospective bidders are advised to peruse the copies of the title deeds within the bank premises and verify the latest Encumbrance certificate and
- other revenue / municipal records to exercise diligence and satisfy themselves on title and encumbrances if any over the property.

 Bids once made shall not be cancelled or withdrawn. All bids made from the registered user ID will be deemed to have been made by him only. 9. Bidder shall be deemed to have read and understood the terms and conditions of sale and be bound by them.
- 10. The sale is subject to the conditions prescribed in the SARFAESI Act, Rules 2002 amended from time to time and the conditions mentioned above and also subject to pendency of cases/litigation if any pending before any court/tribunal are arised thereof.
 11. The bidders may participate in E-auction for bidding from their place of choice / internet connectivity shall have to be ensured by the bidder
- himself. Bank / service provider shall not be held responsible for internet connectivity, network problems, systems crash down, power failures etc.

 12. The unsuccessful bidder will not get any interest on their bid amount and further no interest will be paid in the eventuality of litigation on the bid amount or any other amount paid by the bidder in this process. 13. The authorised officer is having absolute right and discretion to accept or reject any bid or adjourn / postpone / cancel the sale /modify any te
- and conditions of the sale without any prior notice or assigning any reasons.

 14. Purchaser shall bear the stamp duties charges including those of sale certificate / registration/ charges including all statutory dues payable to the
- government, taxes and rates and outgoing both existing and future relating to the property.

 15. Buyer shall bear the TDS wherever applicable including other statutory dues, registration charges, stamp duty etc.

 16. The sale certificate will be issued in the name of successful bidder only.
- 17. This notice is also applicable to borrower / guarantors and public in general

Place: THANE DATE: 28-02-2024

Authorised Office

SALE NOTICE TO BORROWER AND GUARANTORS

Dear Sir / Madam, The undersigned being the Authorized Officer of the Bank of India is having full powers to issue this notice of sale and exercise all powers of sale under Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Interest Act, 2002 and the Rules framed there under. You have committed default in payment of outstanding dues and interest with the monthly rest, cost and charges etc., in respect of the advances granted by the bank mentioned above. Hence, the Bank has issued demand notice to you under section 13(2) to pay the above mentioned amount within 60 days. You have failed to pay the amount even after the expiry of the 60 days. Therefore, the Authorized Officer in exercise of the powers conferred under section 13(4), took (Symbolic & Actual) possession of the secured assets more particularly described in the schedule mentioned above and a sale notice was issued to you by the respective Branches, even otherwise this Notice is also construed as Notice under Rule 8 (6) under enforcement rules of the Act of 2002. Notice is hereby given to you to pay the same as mentioned above before the date fixed for sale, failing which the property will be sold and balance if any will be recovered with interest and cost from you. Please note that all expenses pertaining to demand notice, taking possession, valuation and sale assets etc. shall be first deducted from the sale proceeds which may be realized by the undersigned and the balance of the sale proceeds will be appropriated towards your liability as aforesaid. You are at liberty to participate in the auction to be held on the terms and conditions thereof including deposit of earnest mon PLACE: THANE AUTHORISED OFFICER

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given to the public at large that Smt Kantaben Prabhulal Vasa has agreed to sell to my client Office No 407 on 4th Floor, Auto Commerce house, situated on Plot No. 1/721 Kennedy Bridge, Bombay -400007 admeasuring 138 sq. ft. with 5 Shares of the face value of Rs 50/- each bearing distinctive Nos 206 to 211 (both inclusive) bearing distinctive No 42 (hereinafter referred to as the "said Premises") more particularly described in the Schedule hereunder written, free from all encumbrances and reasonable doubts.

Any person having any claim to or against the said property or any part thereof by way of sale exchange, inheritance, transfer, mortgage, gift, lease, lien, charge, trust, maintenance, easement, possession, right of way, tenancy, attachment, lispendence or otherwise howsoever or orders, decrees, or judgments passed or issued by any court, tax or revenue or statutory authorities, attachment, settlement or otherwise, howsoever under any provisions of law, etc. or n any other manner whatsoever in the said Premises are hereby requested to make their cla known to the undersigned with relevant documents in support thereof within a period of 14 days from the date of publication of the said notice to the undersigned, at the address m below, otherwise it will be presumed that the there are no claims or such claims, if any are deemed to have to been waived and / or abandoned

SCHEDULE ABOVE REFERRED TO ALL THAT Office premises bearing No 407 on 4th Floor, Auto Commerce house, situated on

Plot No. 1/721 Kennedy Bridge, Bombay - 400007 admeasuring 138 sq. ft. with 5 Shares of the face value of Rs 50/- each bearing distinctive Nos 206 to 211 (both inclusive) bearing Distinctive No 42.

Dated this 29 day of February 2024

M/s. MANSUKHLAL HIRALAL & CO., Advocates, Solicitors & Notaries, Surya Mahal, 2nd Floor 5, Burjorji Bharucha Marg, Fort, Mumbai - 400023

POSSESSION NOTICE

(for immovable property)

The undersigned being the Authorized Officer of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED (CIN:L65922DL2005PLC136029) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 11.12.2023 calling upon the Borrower(s) VIJAY KUMAR SINGH ALIAS BIJAY KUMAR SINGH AND VIMALDEVI VIJAYKUMAR SINGH ALIAS VIMAL DEVI to repay the amount mentioned in the Notice being Rs.12,84,882.45 (Rupees Twelve Lakhs Eighty Four Thousand Eight Hundred Eighty Two and Paise Forty Five Only) against Loan Account No. HHLPNV00359323 as on 11.12.2023 and interest

The Borrower(s) having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower(s) and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 26.02,2024

The Borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED for an amount of Rs.12,84,882.45 (Rupees Twelve Lakhs Eighty Four Thousand Eight Hundred Eighty Two and Paise Forty Five Only) as on 11.12.2023 and interest thereon.

The Borrowers' attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the Secured Assets

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

FLAT NO. 318, ADMEASURING 23.78 SQ. MTRS. (EQUIVQLENT TO 256 SQ. FT.) CARPET AREA ON 3RD FLOOR, WING 'F-3', IN THE BUILDING KNOWN AS "XRBIA VANGANI", CONSTRUCTED UPON LAND BEARING SURVEY NO. 24/1. 24/3. 24/4. 24/11. 24/12. 24/13. 25/3/B. SITUATED IN VILLAGE KHADYACHAPADA, TALUKA KARJAT, RAIGAD - 410101, MAHARASHTRA.

Date: 26.02.2024 INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED

SPICE ISLANDS APPARELS LTD. (Gov. Recognised Exports House)
Registered Office: UNIT 3043-3048, 3RD Floor, Bhandup Industrial Estate

annalal Silk Mills Compound, L.B.S. MARG, Bhandup - West, Mumbai-400078. Tel: 022-6740 0800 Website: www.spiceislandsapparelslimited.in, Email: grievance_redressal@spiceislandsindia.com

Authorised Officer

CIN: L35101MH1988PLC050197 NOTICE TO MEMBERS

Members are hereby informed that pursuant of Section 108 and 110 and other applicable provisions of the Companies Act, 2013, if any, read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof and in accordance with the guidelines prescribed by Ministry of Corporate Affairs for conducting postal ballot through Electronic Voting (e-Voting) vide General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 22/2020 dated June 15, 2020, General Circular No. 33/2020 dated September 28, 2020, General Circular No. 39/2020 dated December 31, 2020, General Circular No. 10/2021 dated June 23, 2021, General Circular No. 20/2021 dated December 8, 2021, General Circular No. 3/2022 dated May 5, 2022, General Circular No. 11/2023 dated September 28, 2022 and General Circular No. 9/2023 dated September 25, 2022 and General Circular No. 9/2023 dated September 25, 2023 8, 2021, General Circular No. 3/2022 dated May 5, 2022, General Circular No. 11/2023 dated December 28, 2022 and General Circular No. 9/2023 dated September 25, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs (the "MCA Circulars") and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and Secretarial Standard – 2 on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India, Company has dispatched the Postal Ballot Notice along with explanatory statement ("Postal Ballot Notice") on Wednesday, February 28, 2024, through electronic mode to the members whose email addresses were registered with the Company's Registrar and Transfer Agent, Link Intime India Private Limited. ("RTA") / Depositories as on Friday, February 23, 2024 ("Cut-off date") for seeking consent of the Members on the resolution as set out in the Postal Ballot Notice:

In compliance with the terms of the MCA Circulars, physical copy of the Postal Ballot Notice along with postal ballot forms and pre-paid business envelope will not be sent to the Members for the postal ballot and accordingly, the Members are required to communicate their assent or dissent through e-Voting services provided by Central Depository Services Limited (CDSL) during the following period.

Commencement of e-Voting:	Thursday, February 29, 2024 at 9.00 a.m. (IST)
Conclusion of e-Voting:	Friday, March 29, 2024 at 5.00 p.m. (IST)
The e-Voting shall be disabled	by CDSL for voting thereafter and Members will not be

allowed to vote beyond the said dale and time. The voting rights of the Members shall be in proportion to the shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date as per the Register of Members of the Company. Members' holding shares either in physical mode or in Demat mode, as on the cut-off date, shall be entitled to avail the facility of e-Voting. A person who is not a Member as on cut-off date shall treat this

Notice for information purpose only. The detailed instructions for e-Voting are provided in the Postal Ballot Notice. The Postal Ballot Notice is also available on Company's website

https://www.spiceislandsapparelslimited.in/, Stock Exchanges website

Inter-Ostal Bailon Wolte is a site available on Loningary swebsite www.bseindia.com and CDSL website www.evotingindia.com. The Board of Directors has appointed Mr. Alok Khairwar, Practicing Company Secretary, (Membership No. FCS - 10031), as a Scrutinizer for conducting the Postal Bailot through e-voting process in accordance with the law and in a fair and transparent manner. The manner in which the members who are holding shares in Physical form or have not registered their e-mail addresses can cast their vole through e-voting and the manner in which the members who have not registered their e-mail addresses with the Company can get the same registered are provided in the Postal Ballot Notice.

The result of the postal ballot shall be announced on or before Sunday, March 31, 2024. The result would be displayed at the Registered Office of the Company, intimated to the Stock Exchanges where the Company's securities are listed and displayed along with the Scrutinizer's report on the Company's website.

In case of any query and/or grievance with respect of e-Voting, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at CDSL website www.evotingindia.com, under help section or contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, CDSL, a Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mills Compounds, N. M. Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk evoting@cdslindia.com or call at toll free no. 1800 22 55 33 during working hours on all working days.

Additionally, helpdesk for Individual Members holding securities in demat mode for any technical servers and the properties of the Company Securities in demat mode for any technical servers.

Additionally, helpdesk for Individual Members holding securities in demat mode for any technical issues related to login through Depository i.e. CDSL and NSDL:

Login type	Helpdesk details	
Individual Members holding securities in Demat mode with CDSL	Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800 22 55 33	
Individual Members holding securities in Demat mode with NSDL	Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 and 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000.	

Date: February 29, 2024

By Order of the Board of Directors Spice Island Apparels Limited

Umesh Mohan Katre Director (Din No: 00196300)

MAHARASHTRA STATE ROAD TRANSPORT CORPORATION Executive Engineer, S.T.Divisional Office Building, Samarth Nagar, Chhatrapati Sambhajinagar

E-TENDER NOTICE.17/2023-24, Dated.28/02/2024 Online percentage rate tenders (e-tenders) in B-1 Form in two Envelope systems are invited

by the Executive Engineer, M.S.R.T.C Chhatrapati Sambhajinagar, from Public Works Department of Maharashtra State Government Registered Contractor's (For works upto 1.50 Cr.Works& Un-registered (for works above 1.50 Cr.) but experienced, technically and financially sound contractors, for the following works.:-The Details of works are as under

Providing Cement Concrete Pavement (Tremix) To The Parking

Tender Schedule Document Download start/Sale Start /Bid Submission Dt.29/02/2024, 17.05 Hrs (Start date/time & End Date/time) to 07/03/2024, 13.00 Hrs Bid Opening (if possible) Dt.08/03/2024, 13.00 Hrs

Note-1) For Further details, contact 0240-2350140, E-mail: msrtceeabd@gmail.com

2) Tender Details are available on www.mahatenders.gov.in

Area At Bus Station Badnapur In Jalna Division.

(G.S.Rajgire) Executive Engineer, M.S.R.T.C Chhatrapati Sambhajinagar

Est.Cost (Rs)

1,25,46,272.00/-

E-Tender Notice No. 60/2023-24 **Brief Tender Notice**

Executive Engineer, Electrical Division, P.W.D., Nashik Ph. No. 0253-2578012 E-mail - elnashik.ee@mahapwd.gov.in is inviting tender from the contractors mentioned in detail tender notice & having experience of similar type of work in "B-1" format through E-Tender (On Line). Tender documents must be downloaded from Governent site https://mahatenders.gov.in

Executive Engineer, Electrical Division, P.W.D., Nashik has reserved the right to accept or to reject any tender at any stage. Conditional tenders will not be accepted.

Name of Work: 01 work from Nashik District

Time Schedule of sale & submission of Tender: From 21.02.2024

Pre-Bid Meeting: 29.02.2024 E-Tender Opening : 07.03.2024

the information of E-Tender is available at https://mahatenders.gov.in If there occurs any change in tender, it will be informed on

NOTE: Right to cancel this notice without any prior information is reserved by the Executive Engineer, Electrical Division, P.WD., Nashik.

Executive Engineer Elect. Divn., P.W.D., Nashik

The Federal Bank Ltd. Branch Mumbai Dombivli. 101-105.Kasturi

FEDERAL BANK

Mumbai, Thane, Maharashtra-421201. Email : bbye @federalbank.co.in, Ph : 91-251-2862177 CIN: L65191KL1931PLC000368, Website: www.federalbank.co.in

Notice is hereby given to the public in general and the account holders in particular that e-auction of the pledged gold ornaments in the below mentioned account/s will be conducted by Federal Bank Ltd., on 15/03/2024 through online portal, https://gold.samil.in. Interested buyers may log on to the auction portal for further information. In case e -auction is not materialized for any reason on the date mentioned above, with respect any or all items of the pledged ornaments, Bank shall be conducting private sale of the items on any subsequent date/s

	Sd/-
Mumbai/Dombivli	13586100067068
Branch Name	Loan Account Number

DEPUTY REGISTRAR OF CO-OPERATIVE SOCIETIES, A-WARD, MUMBAI Malhotra House, 6th Floor, GPO, Fort, Mumbai 400 001

Date: 08/02/2024

Co-op Society Limited
Mittal Chambers, 228, Nariman Point, Mumbai - 400021

Defaulter Members M/s. Dalmia Dairy Industries Office No.65, 6th Floor

Place : Mumbai

Date: 29/02/2024

Co-op Society Limited, Mittal Chambers, 228, Nariman Point, Mumbai 400021.

..Respondents

Authorised Officer

For The Federal Bank Ltd.

As indicated below Applicant Society Mittal Chambers Owners Premises Co-op Society Limited, hereby give Public Notice to above Respondents that the notices of hearing of the Recovery Application filed by the Applicant Society for the recovery of outstanding amounts from all above Respondents, dated 28/11/2023, 12/12/2023, 04/01/2024, 23/01/2024, 06/02/2024 were duly sent to their Registered addresses as mentioned above. However these notices were returned for reasons such as office closed / office shifted. Since the Respondents are not available on the addresses mentioned above, with this public notice the last opportunity given to all of them to submit their say on the last date of hearing on 07/03/2024 at 12.30 Noon at the office of the Deputy Registrar of C. S., A-ward, Mumbai, Malhotra House, 6th Floor, Opposite GPO,

absence and the appropriate decision will be taken as per the rules.

M/s. Dalmia Dairy Industrics Recovery 420911/-Application No. 07/2023

Sd/-

Deputy Registrar of C.S A - Ward, Mumbai

Regd. Office: Growel Corporate, Akurli Road, Kandivli (E), Mumbai 400 101, India. CIN: L74999MH1957PLC010975

NOTICE OF POSTAL BALLOT Pursuant to Section 110 of The Companies Act, 2013 read with Rule 22 of Companie (Management and Administration) Rules, 2014 and the MCA Circulars]

Shareholders are hereby informed that in terms of the provisions of Sections 108, 110 and with the Company's Registrar and Share Transfer Agent (RTA), to transact Special business as set out hereunder by passing Ordinary Resolution, through Postal Ballot by

sarror remote e-voting process.				
Description of the Resolution	Type of Resolution			
Approval of issue of Bonus Shares to the Shareholders of the Company	Ordinary Resolution			

Accordingly, physical copy of the Notice along with the Postal ballot form and pre-paid business reply envelope are not being sent to the Shareholders for this Postal Ballot. The communication of assent (FOR) or dissent (AGAINST) of the Shareholders would only

Each Shareholders' voting rights shall be in proportion to his/her share of the Paid-up Equity Share Capital of the Company as on cut-off date i.e. Friday, February 23, 2024 which will only be considered for voting. A person who is not a Shareholder as on the cut-of

date should treat this notice for information purpose only. The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited (CDSL) for providing 'remote e-Voting' facility to its Shareholders. The remote e-Voting

disabled by CDSL at 05:00 p.m. (IST) on Saturday, March 30, 2024. The Board of Directors have appointed M/s. GMJ & Associates, Firm of Practicing Company Secretaries, Mumbai, as the Scrutinizer, to scrutinize the postal ball

a fair and transparent manner. The Shareholders of the Company are also hereby informed and requested to note that:

(a) The necessary instructions for remote e-Voting has been set out in the Notice dated February 26, 2024.

up equity share capital of the Company as on the Cut-off date.
(d) The Postal Ballot Notice, together with Explanatory Statement, remote e-Voting

instructions and the process of e-mail registration for non-registered Shareholders to avail Postal Ballot Notice and procedure for 'remote e-Voting', in terms of MCA

Circulars, is available on the website of the Company at www.growel.com, the website of CDSL at www.evotingindia.com and also on the website of BSE Limited, where the Company's Equity Shares are listed. e) In case you have any queries or issues regarding remote e-voting, you may refer the Frequently Asked Questions ('FAQs') and remote e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an email to help.com contact at Toll Free No. 1800 22 55 33. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India)

Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N. M. Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call at Toll Free No. 1800 22 55 33 The results of the Postal Ballot shall be announced not later than two working days of conclusion of voting through remote e-Voting (i.e. Tuesday, April 2, 2024). The same will be displayed on the website of the Company at www.growel.com, the website of

For Grauer & Weil (India) Ltd Mumbai, India February 28, 2024

Sd/-CHINTAN K. GANDHI COMPANY SECRETARY

to 06.03.2024

Raiendra A Shah (Partner)

DGIPR 2023-24/8898

Plaza Complex, Manpada Road, Tilak Nagar, Dombivli (East),

PUBLIC NOTICE

GOLD AUCTION

without further notice.

PUBLIC NOTICE

Mittal Chambers Owners Premises .Applicant

Mittal Chambers Owners Premises

Fort, Mumbai 400001. Therefore, please appear in the said last hearing themselves or along with their Advocate and present their say, If they remain absent on the said

day, it would be inferred that they do not have anything to say and it should be noted that the inquiry / adjudication shall be completed ex-parte in their The details of Applications filed by the Applicant Society are as follows Sr.No. Name of the Defaulter Members Case No. Amount in Rs.

This Notice is issued dated 08th February 2024 duly signed and stamped

GRAUER & WEIL (INDIA) LIMITED

Website: www.growel.com

other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013, ('Act') read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ('Rules'), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations'), Secretarial Standard on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India ('SS -2') and in accordance with the various Circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Securities and Exchange Board of India ("SEBI") from time to time for conducting postal ballot process through remote e-voting (including any statutory modification, amendment or re-enactment thereof for the time being in force), Grauer & Weil (India) Limited (the Company') has on February 28, 2024, completed the dispatch of the Postal Ballot Notice ('the Notice') through e-mail to all its Shareholders who have registered their e-mail IDs with the Depositories through the concerned Depository Participants and / or

take place through the remote e-Voting system.

facility will commence on Friday, March 01, 2024 at 9:00 a.m. (IST) and will end on Saturday, March 30, 2024 at 5:00 p.m. (IST) (both days inclusive). Remote e-Voting will be

(b) Once vote on a resolution is cast by the Shareholder, he/she shall not be allowed to

change it subsequently or cast the vote again.

(c) The voting rights of the Shareholders shall be in proportion to their shares of the paid

CDSL at www.evotingindia.com and shall also be communicated to BSE Limited where the Company's Equity Shares are listed. The Results shall also be displayed on the notice board at the Registered Office of the Company.



हिंद राजस्थान इमारत, १ला मजला, डीएसपी रोड, दादर पूर्व, मुंबई ४०० ०१४


जोडपत्र IV कब्जा सूचना (नियम ८(१) (स्थावर मिळकतीकरीता) न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ऑन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ११ ऑक्टोबर, २०२३ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार/हमीदार/गहाणदार श्री. **इनसान अली इद्रिसी** यांस सूचनेतील नमूद रक्कम म्हणजेच रु. २१.९४.७८८.५२ अधिक व्याज (रुपये एकवीस लाख चौऱ्याण्णव हजार सातशे अदयाऐंशी आणि बावन्न पैसे मात्र) ची परतफेड सदर सचना प्राप्तीच्या तारखेपासन ६० दिवसांत करण्या

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार/हमीदार/गहाणदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीच कब्जा त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३ च्या पोट कमल (४) सहवाचता सिक्युरीटी इंट्रोस्ट एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये **२७ फेब्रुवारी** २०२४ रोजी घेतला आहे.

विशेषतः कर्जदार/हमीदार/गहाणदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार ह बँक ऑफ इंडिया यांस रु. २१,९४,७८८.५२ अधिक त्यावरील व्याजाच्या प्रभाराच्या अधीन राहील. तारण मिळकतीच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम् १३ च्या उपकलम् (८) च्य तरतुर्दीन्वये कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येते.

स्था**यर मिळकतीचे वर्णन** फ्लॅट क्र. २०४, २रा मजला, बी विंग, विवियन ब्लॉक क्र. ५, कर्जत, मुरबाड रोड, नेरळ, गाव धामोटे तालुका कर्जत, जि. रायगड-४१० १०१.

दिनांक : २७.०२.२०२४ प्राधिकृत अधिकारी स्थळ : मुंबई बँक ऑफ दंडिया



आक्षेप पाठवावे, कसूर झाल्यास

कोणतेही आक्षेप ग्राह्य मानले जाणार

जाहीर सूचना

सर्व संबंधितांना सूचना देण्यात येते

की, ''बिनोद कुमार गप्ता'' आणि

''विनोद कुमार गुप्ता'' राहणार

टॉवर-१,

१९०१/१९०२,

सही / -(बिनोद कुमार गुप्ता)

नाहीत.



सांगितले होते

पनवेल महानगरपालिका

ता. पनवेल, जि. रायगड, पनवेल-४१० २०६

दरध्वनी कार्यालय : 022-27458040/41/42 वेबसाईट: www.panvelcorporation.com

ई-मेल : panvelcorporation@gmail.com

जा.क्र.:- पमपा/घकवि/२५२४/प्र.क्र. ३२/१९३/२०२३

दिनांकः २८/०२/२०२४

पनवेल महानगरपालिका हद्दीत बसविण्यात आलेल्या २० ई-टॉयलेट कार्यान्वित करून पुढील ०३ वर्षाकरिता देखभाल व दरुस्ती करण्याबाबत कामाचा पुर्वानुभव असलेल्या कंत्राटदाराकडून/कंपनीकडून खालील कामाच्या निविदा मागविण्यात येत आहे. खालील कामाची कोरी निविदा फॉर्म http://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहेत

अनु.	कामाचा तपशील	अनामत रक्कम रुपये	निविदा प्रत	कामाची मुदत
क्र.			किंमत	
٤.	पनवेल महानगरपालिका हद्दीत बसविण्यात	रु. १,१८,९९६/-	१००० + ५% =	०३ वर्ष
	आलेले २० ई-टॉयलेट कार्यान्वित करून पुढील		१०५०/-	
	०३ वर्षाकरिता देखभाल व दुरुस्ती करण्याबाबत			

सही/ अतिरिक्त आयुक्त

पनवेल महानगरपालिका

(a) pnb Housing

गाखा कार्यालय: – १०१/१०२, पहिला मजला, बिल्डिंग ब्र १, पुष्पमंगलम कॉम्प्लेक्स, बाबुभाई पेट्रोल पंप जबळ, एलबीएस मार्ग, ठाणे पश्चिम, महाराष्ट्र - ४००६०

मंबई, कल्याण शाखा:- क. १. तिसरा मजला, स्वामी तिर्थ बिल्डिंग क. ५. शेलार पार्क, खडकपाडा सर्कल, कल्याण पश्चिम, महाराष्ट्र- ४२१३०१

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीसाठी)

ज्याअर्थी, मिन्स्वाक्षरीकारांनी पीएत्की हार्क्रासँग फायनान्स लि. चे प्राधिकृत अधिकारी म्हणुन सिक्युरिटायबेशन अंडि एकन्ट्रक्शन ऑक फायनांन्शिअल ॲसेटस् अन्यये आणि एन्फोसींट ऑफ सिक्युरिटी इंटेस्ट ॲक्ट, २००२ च्या नियम ८(१) च्या अनुवालनात आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटेस्ट (इन्फोसींट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्यये प्राप्त अधिकारांचा वागर करून प्रत्येक खात्यासमोरील तारखेस एक मागणी सूचना जांगी करून संबंधित कर्जद्राना प्रत्येक खात्यासमोर दिलेल्या रक्मेची परतकेड सद्द सूचनेच्या प्राप्तिची तारीख/सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यात सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ उरल्याने याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निग्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्य मिळकती/तों चा कब्जा त्याला/तिला सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रूलसच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून प्रत्येक खात्यासमोर नमूद तारखेस घेतला. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इसारा देण्यात येतो की, मिळकर्तीशी व्यवहार करू नये आणि मिळकर्तीशी केलेला कोणताही व्यवहार पीएनवी हाऊसिंग फायनान्स लि. च्या रकम व कर्ज कराराप्रमाणे त्यावरील व्याज अशा रकमेसाठी भाराअधीन राहील.

कर्जदारांचे लक्ष तारण मनांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टचे कलम १३ च्या उप–कलम (८) च्या तरतुर्दीकडे वेघण्यात येत आहे. अ कर्ज खाते कपांक कर्जनार /सर-कर्जनार प्राप्ताणी थकवाकी रक्षप

ı	ज. क्र.	काल खात फ्रामाका	/ जामीनदार यांचे नाव	सूचनेची तारीख	वयावाचा रक्षम	तारीख	गहाम मिळकता/ साथ जन्म
	۲.	एचओयु/केएलएन/ ०४१९/६७७९७८, शा. का. : कल्याण	निलेश भगवान कदम	14.11.2023	रु. ६,९७,६४०.४४/ – (रुपये सहा लाख सत्त्याण्यव हजार सहाशे चाळीस आणि पैसे चव्वेचाळीस मात्र) १४.११.२०२३ रोजीस	(सांकेतिक कब्जा)	विंग ए, १, १०३, क्राऊन, सन्हें क्र. १७/सी२ वर बांधकामित, गाव गुंडगे, तालुका कर्जत जिल्हा स्वगड, गाव गुंडगे जवळ, पनवेल, महाराष्ट्र- ४१०२०६, भारत.
	۶.	एचओयु/टीएचए/ ०३२२/९६६९७७, शा. का. : ठाणे	निता जे बारटाके	12-07-2023	रु. ५०,५६,३५१.५७/- (रुपये पन्नास लाख छपन्न हजार तीनशे एकावन्न आणि पैसे सत्तावन्न मात्र) १२.०७.२०२३ रोजीस		बिल्डिंग ए, ८वा मजला, फ्लॅट क्र. ८०४, अमृतवेल ग्रीन्स, गट क्र. ६६ आणि ६७, मोजे किस्काटावाडी ता. हवेली, पुणे, महाराष्ट्र–४११०२४, भारत.
	₹.	एचओयु/एमयुएम/ ०३१९/६६२७२६, शा. का. : मुंबई	दिपा राम प्रजापती	08-04-2021	रु. २४,२६,६३७.३१/ – (रुपये चोवीस लाख सन्वीस हजार सहाशे सदतीस आणि पैसे एकतीस मात्र) ३१.०३.२०२१ रोजीस	(प्रत्यक्ष कब्जा)	फ्लंट क्र. बी-००१, तळ मजला, बिल्डिंग टाईप- एफ, गोकुलधाम बिल्डिंग, विरार पूर्व, महाराष्ट्र- ४०१३०३, भारत.
ı	ठिकाणः मुंबई दिनांकः २४-०२-२०२४					तारी, (मे. पीएनबी हाऊसिंग फायनान्स लि.)	

मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ

(महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा घटक)



ई-निविदा सचना

कार्यकारी अभियंता [पश्चिम] विभाग, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ (महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा घटक) खोली क्र. ५३७, चौथा मजला, गृहनिर्माण भवन, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०० ०५१ (दूरध्वनी क्र. ०२२ ६६४०५४३२) हे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाकडे/सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन/सिपीडब्ल्यूडी/ एमईएस/मुंबई महानगरपालिका/सिडको/रेल्वे/बीपीटी/एमआयडीसी/एम.जे.पी. यांचेकडे नोंदणीकृत ठेकेदाराकडून एकूण १ कामाकरीता बी-१ (Percentage Rate) नमुन्यातील निविदा ई-निविदा प्रणालीद्वारे (ऑनलाईन) निविदा मागवित आहेत. निविदा कागदपत्र शासनाच्या संकेतस्थळावर http://mahatenders.gov.in उपलब्ध असतील. सदर निविदेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे

अ.क्र.	टप्पा	कालावधी	अ.क्र.	टप्पा	कालावधी
१	निविदा विक्री सुरू	०१/०३/२०२४	२	निविदा विक्री बंद	06/03/2028
		सकाळी १०:३० वाजता			दुपारी ६:१५ वाजता
3	तांत्रिक बोली	११/०३/२०२४	8	आर्थिक बोली	१३/०३/२०२४
	उघडण्याचा दिनांक	सकाळी १०:३० नंतर		उघडण्याचा दिनांक	सकाळी १०:३० नंतर

सक्षम प्राधिकारी यांनी एक किंवा सर्व निविदा कोणतेही कारण न देता नाकारण्याचा अधिकार राखून ठेवला आहे. अट

असलेली निविदा स्वीकारली जाणार नाही. टिप: १. विस्तृत ई-निविदा सूचना उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध असेल.

टिप: २. निविदा सूचनेबाबत शुध्दिपत्रक/बदल असल्यास फक्त संकेतस्थळावर प्रकाशित केले जातील.

CPRO/A/283 म्हाडा - गृहनिर्माण क्षेत्रातील देशातील अग्रगण्य संस्था सही/

कार्यकारी अभियंता (प.) मुं.झो. सु. मंडळ, मुंबई

उपनिबंधक, सहकारी संस्था, ओ विभाग, मुंबई

मल्होत्रा हाऊस, 6वा मजला, जी.पी.ओ. समोर, फोर्ट, मुंबई - 400 001 यांचे कार्यालय

जा.क्र.मुंबई/उपनि/अ-विभाग/नोटीस/828/2024

अर्जदार: – मित्तल चेंबर्स ओनर्स प्रिमायसेस को.ऑप.सो.लि.

मित्तल चेंबर्स, 228 नरीमन पॉईंट, मुंबई-400 021.

मेसर्स दालमिया डेरी इंडस्ट्रिज

ऑफीस नं 65 6 वा मजला मित्तल चेंबर्स ओनर्स प्रिमायसेस को.ऑप.सो.लि

मित्तल चेंबर्स, 228 नरीमन पॉईंट, मुंबई-400 021.

खाली दर्शविलेल्या प्रमाणे जाब देणार यांना याद्वारे जाहीर नोटीस देण्यांत येते की, थकीत कर्ज वसुलीसाठी अर्जदार मित्तल चेंबर्स ओनर्स प्रिमायसेस को.ऑप.सो.लि. मित्तल चेंबर्स,228 नरीमन पॉईंट, मुंबई-400 021 यांनी दाखल केलेल्या वसुलीच्या दाखल्यांच्या अर्जाबाबत तमचे म्हणणे सादर करण्यासाठी संस्थेच्या दप्तरी नोंदविलेल्या आपल्या पत्त्यावर दिनांक 28/11/2023, 12/12/2023, 04/01/2024, 23/01/2024 व 06/02/2024 रोजी सुनावणी बाबत नोटीस पाठविण्यात आली होती. तथापी सदर पत्त्यावर आपण राहत नसल्याने त्या परत आल्या आहेत. आपला सध्याचा पत्ता अर्जदार संस्थेकडे नसल्याने या नोटीसद्वारे आपले म्हणणे मांडण्यास एक शेवटची संधी देण्यात येत असून सदर

दाव्याची अंतिम सुनावणी दिनांक 07/03/2024 रोजी दुपारी 12.30 वाजता उपनिबंधक, सहकारी संस्था अ-विभाग, मुंबई. मल्होत्रा हाऊस, ६ वा मजला, जी.पी.ओ समोर, फोर्ट, मुंबई-400 001 येथे ठेवण्यात आली आहे. तरी सदर सुनावणीस आपण स्वतः वा अभियोक्तासह हजर राहून आपले म्हणणे मांडावे. सदर दिवशी आपण गैरहजर राहिल्यास आपणास काही म्हणावयाचे नाही असे समजून आपले गैरहजेरीत सदर अर्जाची चौकशी एकतर्फी पूर्ण करून नियमानुसार योग्य तो निर्णय घेण्यात येईल याची नोंद घ्यावी.

अर्जदार संस्थेने दाखल केलेल्या अर्जाची माहिती खालीलप्रमाणे.

-	અ.જ્ઞ.	कजदाराच दणाऱ्याच नाव	વાવા ક્રમ.	दावा रक्कम		
	1	मेसर्स दालिमया डेरी इंडस्ट्रिज	07/2023	4,20,911/-		
ı	ही नोटीस आज दिनांक 08/02/2024 रोजी माझे सही व कार्यालयाचे मदेसह दिली आहे.					

सही/-

(मेधा गोपाळ वाके) उपनिबंधक, सहकारी संस्था, ओ विभाग, मुंबई

दिनांक: 08/02/2024

..... अर्जदार



ग्रेअर अँड वेल (इंडिया) लिमिटेड

नोंद. कार्यालय : ग्रोवेल कॉर्पोरेट, आकुर्ली रोड, कांदिवली (पू), मुंबई - ४००१०१, भारत दू: : ९१ २२ ६६९९३००० फो. : ९१ २२ ६६९९३००१ ई.मेल : secretarial@growel.com सीआयएन : एल७४९९९एमएच १९५७पीएलसी०१०९७५ वेबसाइट : www.growel.com

पोस्टल बॅलोटची सूचना

(कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ आणि एमसीए परिपन्नके २२ सह वाचलेले कंपनी कायदा,

भागधारकांना याद्वारे सूचित केले जाते की, कंपनी कायदा, २०१३ मधील कलम १०८, ११० आणि इतर लाग् तरतुर्दीच्या तरतुर्दीनुसार, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियमांचे नियम २० आणि २२ सह वाचलेले 'अधिनियम'') , २०१४ (''नियम''), सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाचे नियमन ४४ (सूचीबद्ध बंधने आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ (''लिस्टिंग रेप्युलेशन्स ''), इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने जारी केलेल्या सामान्य बैठकींवर सेक्रेटरीयल स्टेंडर्ड (''एसएस-२'') आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय 'एमसीए'') आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी'') यांनी वेळोवेळी दूरस्थ ई-मतदान . कोणत्याही वैधानिक फेरफार, सुधारणा किंवा त्यामध्ये काही काळ अंमलात आणणे यासह) द्वारे पोस्टल बॅलेट . प्रक्रिया आयोजित करण्यासाठी जारी केलेल्या विविध परिपन्नकांनुसार, ग्रेअर ॲण्ड वेल (इंडिया) लिमिटेड (कंपनी) यांनी दि. २८ फेब्रुवारी २०२४ रोजी पोस्टल बॅलेट नोटीस ('' नोटिस '') त्यांच्या सर्व भागधारकांना ई-मेलद्वारं, ज्यांनी त्यांचे ई-मेल आयडी संबंधित डिपॉझिटरी सहमागीमार्फत आणि/किंवा कंपनीचे रिजस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट (आरटीए) द्वारे डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत केले आहेत, निश्चित केल्याप्रमाणे विशेष व्यवसाय व्यवहार करण्यासाठी रिमोट ई–मतदान प्रक्रियेद्वारे पोस्टल बॅलेटद्वारे सामान्य ठराव पास करून पाठवण्याचे काम पूर्ण केले आहे.

ठरावाचे वर्णन	ठरावाचा प्रकार
कंपनीच्या शेअरहोल्डरसाठी बोनस शेअर्स जारी करण्याची मान्यता	सामान्य उराव.

त्यानसार, पोस्टल बॅलेट फॉर्म आणि प्री-पेड व्यवसाय उत्तर लिफाफ्यासह सचनेची प्रत्यक्ष प्रत या पोस्टल गॅलेटसाठी शेअरधारकांना पाठवली जात नाही. भागधारकांच्या संमती (फॉर) किंवा असहमतीचा (विरुद्ध) संवाद केवळ दूरस्थ ई-मतदान प्रणालीद्वारे होईल

प्रत्येक शेअरहोल्डरचे मतदानाचे अधिकार हे कट–ऑफ तारखेला म्हणजे शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०२४ . कंपनीच्या पेड-अप इक्टिरी शेअर कॅपिटलमधील त्याच्या/तिच्या हिश्श्याच्या प्रमाणात असतील. ज्याचा फक्त मतदानासाठी विचार केला जाईल, शेअरहोल्डर नसलेल्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने

कंपनीने आपल्या भागधारकांना ''रिमोट ई-व्होटिंग'' सुविधा देण्यासाठी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएलएस) च्या सेवांचा सहभाग घेतला आहे. रिमोट ई-मतदान सुविधा शुक्रवार, ०१ मार्च २०२४ रोजी सकाळी ९:०० वाजता (भा.प्र.वे.) सुरू होईल आणि शनिवार, ३० मार्च २०२४ रोजी सायंकाळी ५:०० वाजता (भा.प्र.वे.) (दोन्ही दिवसांसह) समाप्त होईल. एनएसडीएल द्वारे शनिवार, ३० मार्च २०२४ रोजी संध्याकाळी ०५:०० वाजता (भा.प्र.वे.) दूरस्थ ई-मतदान अक्षम केले जाईल.

पोस्टल बॅलेट प्रक्रियेची छाननी निष्पक्ष आणि पारदर्शकपणे करण्यासाठी संचालक मंडळाने M/s.GMJ आणि असोसिएट्स, 'फर्म ऑफ' प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीज, मुंबई यांची छाननीकर्ता म्हणून नियुक्ती केली आहे. कंपनीच्या भागधारकांना देखील याद्वारे सूचित केले जाते आणि लक्षात ठेवा की:

(अ) रिमोट ई-व्होटिंगसाठी आवश्यक सूचना २६ फेब्रुवारी २०२४ च्या सूचनेमध्ये नमूद केल्या आहेत. (ब) शेअरहोल्डरने ठरावावर एकदा मत दिल्यानंतर, त्याला/तिला नंतर त्यात बदल करण्याची किंवा पुन्हा मत देण्याची परवानगी दिली जाणार नाही.

(क) भागधारकांचे मतदानाचे अधिकार कट-ऑफ तारखेनुसार कंपनीच्या पेड-अप इक्विटी शेअर भांडवलाच्या त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात असतील

(ङ) पोस्टल मतपत्र सूचना, स्पष्टीकरणात्मक विधान, युर्स्थ ई-मतदान सूचना आणि पोस्टल मतपत्र नोटिसचा लाभ घेण्यासाठी गैर-नोंदणीकृत भागधारकांसाठी ई-मेल नोंदणीची प्रक्रिया आणि 'पिमोट ई-क्होटिंग '' साठी प्रक्रिया, अटीसह एमसीए परिपत्रकांचे, कंपनीच्या ु.सीुशश्र.ला वर, सीडीएसएल संकेतस्थळ www.evotingindia.com वर आणि बीएसई लिमिटेडच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे, जिथे कंपनीचे इक्टि शेअर्स सूचीबद्ध आहेत.

(ई) रिमोट ई-व्होटिंगबाबत तुम्हाला काही शंका किंवा समस्या असल्यास, तुम्ही मदत विभागांतर्गत www.evotingindia.com वर उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यूज) पाहू शकता किंवा लिह् शकता आणि रिमोट ई-व्होटिंग मॅन्युअल helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल करा किंव टोल-फ्री क्रमांक १८०० २२ ५५ ३३ वर संपर्क साधा.

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याच्या सुविधेशी संबंधित सर्व तक्रारी श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, सेंटल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन पयचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंड्स, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई - ४०००१३ यांना संबोधित केल्या जाऊ शकतात किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल पाठवा किंवा टोल-फ्री नंबर १८०० २२ ५५ ३३ वर कॉल करा.

ाटारे (प्रस्ताने प्रंगलकार २ प्रपिल २०२<u>४</u>) फ) पोस्टल बॅलेटचे निकाल रिमोट ई-व्होर्टिंग समाप्तीनंतर दोन कामकाजाच्या दिवसांनंतर घोषित केले जातील. ते कंपनीच्या संकेतस्तळ www.grow əl.com वर, सीडीएसएल च्या www.evotingindia.com वेबसाइटवर प्रदर्शित केले जाईल आणि बीएसई लिमिटेडला देखील कळवले जाईल, जिथे कंपनीचे इक्टिी शेअर्स सूचीबद्ध आहेत.

निकाल कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सूचना फलकावर देखील प्रदर्शित केले जातील.

मुंबई, भारत २८ फेब्रुवारी २०२४

ग्रेअर अँड वेल (इंडिया) लिमिटेड साठी. चिंतन के गांधी कंपनीचे सचिव.

09.08.2028

सही / -प्राधिकृत अधिकारी, जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड



नोंदणीकृत कार्यालयः दि फेअरवे, तळ आणि पहिला मजला, सर्व्हे क्र. १०/१, ११/२ आणि १२/२बी, डोमलूर लगत, कोरामंगला इनर रिंग रोड, ईजीएल बिझनेस पार्कच्या पुढे चल्लाघट्टा, बंगलुरू - ५६००७१ <u>शाखा कार्यालय पत्ताः</u> जना स्मॉल फायनान्स बँके, मोदी प्लाझा, कार्यालय क्र. ७०४/७०५, मुकुंद नगर, स्वारगेट,

लक्ष्मीनारायण सिनेमा हॉल समोर पुणे-४११०३७.

ई-लिलाव सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट (सरफैसी ॲक्ट) २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) आणि ९ च्या तरतुर्दीन्वये ई-लिलावामार्फत विक्रीकरिता जाहीर सूचना

निम्नस्वाक्षरीकारांनी **जना रमॉल फायनान्स बँक लिमिटेड** चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सरफैसी ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून खालील मिळकतीचा कब्जा घेतला आहे. विशेषतः कर्जदार आणि तमाम जनतेला कळविण्यात येते की, बँकेच्या थकबाकीच्या वसुलीकरिता खालील नमुद खाल्यामधील गहाण मिळकतीचा ऑनलाईन लिलाव (ई-लिलाव) हा येथील खालील विहित तारखेस ''जे आहे जेथे आहे तत्त्वाने'' आणि ''जे आहे जसे आहे तत्त्वाने'' करण्यात येईल.

अ. क्र.	कर्ज खाते क्रमांक	मूळ कर्जदार/ सह–कर्जदार/हमीदारांचे नाव	१३-२ सूचनेची तारीख	कब्जाची तारीख	२५.०२.२०२४ रोजीस विद्यमान उर्वरित थकबाकी	मिळकतीच्या निरिक्षणाची तारीख आणि वेळ	राखीव किंमत भा. रु. त	इसारा अनामत रक्कम (इअर) भा. रु.त	ई-लिलावाची तारीख आणि वेळ	बोली सादर करण्याची अंतिम तारीख, वेळ आणि ठिकाण
\$	४५६४९४२०००१२३१	१) राहुल दत्तात्रय खाडे (कर्जदार), २) जयश्री दत्तात्रय खाडे (सह- कर्जदार), ३) आकांक्षा चंद्रकांत जाडरकर (सह कर्जदार).	११.०४.२०२२	99.09.80	रु. २१,२१,३११/- (रुपये एकवीस लाख एकवीस हजार तीनशे अकरा मात्र)	०६.०३.२०२४ वेळ: स. ९:३० ते सायं. ५:००	रु. १२,५१,०००/- (रुपये बारा लाख एकावन्न हजार मात्र)	रु. १,२५,१००/- (रुपये एक लाख पंचवीस हजार एकशे मात्र)	१८.०३.२०२४ @ स. ११.३०	१६.०३.२०२४ जना स्मॉल फायनान्स बँक: मोदी प्लाझा, कार्यालय क्र. ७०४/७०५, मुकुंद नगर, स्वारगेट लक्ष्मीनारायण सिनेमा हॉल समोर, पुणे–४१९०३७.
	ता. करवीर, वि. कोल्हापुर.							विद्यापिठ एरिया, पाचगाव, पुणे-बंगळुरू हायवे लगत,		

	30५४९४२००००२७७ ३) तेजस्विनी मनोज खर्गे (सह- ३१,०५.२०२२ १७.०८.२०२२ अङ्गाबीस हजार दोनशे चौदा स. ९:३० ते (रुपय दोस लाख (रुपय दोन लाख तोन						०१.०४.२०२४ जना स्मॉल फायनात्स बॅक: मोदी प्लाझा, कार्याल्य क्र. ७०४/७०५, मुकुंद नगर, स्वारगेट लक्ष्मीनारायण सिनेमा हॉल समोर, पुणे–४११०३७. (प्लॅन प्रमाणे), क्षेत्र मोजमापित ६६.४२ चौ.मीटर्स चे	
३ १) श्री. तीप मनीप मिसाळ (कर्जदार, २) सी. आसती तीप क. ५५, १२,१७५.७/– (रुपये पंचावत्र लाख बारा हे जार एकसे पंच्याहतर आणि स. १:३० ते 				१८.०३.२०२४ वेळ:	रु. ३७,७८,०००/- (रुपये सदतीस लाख अङ्ग्याहत्तर हजार	रु. ३,७७,८००/- (रुपये तीन लाख	०२.०४.२०२४ @ स. ११.३०	०१.०४.२०२४ जना स्मॉल फायनान्स बँक: मोदी प्लाझा, कार्यालय क्र. ७०४/७०५, मुकुंद नगर, स्वारगेट लक्ष्मीनारावण सिनेमा हॉल समीर, पुणे–४११०३७.

 श्री. विक्रांत मनीष मिसाळ पैसे सात मात्र) सायं. ५:०० (सह-कर्जदार) तरण मत्तेचा तपत्रील : अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थानिक हटीमधील आणि नवनतारा रो हाऊसिंग स्किम गाव माळिवडा, अहमदनगर तालुका आणि जिल्हा अहमदनगर मध्ये स्थित सल्हें क्र. १२४/२वी वरील एकुण मोत्रमापित ७५.२८ चौरस मीटर्स त्यावरील उमे तळ आणि पहिला मजल्याचे ास्सीसी बांधकामसह बिन-शेत प्लॉट धास्क क्र. १ ते ४/८, मोजमापित ६९.९३ चौरस मीटर्स असलेल्या मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग आणि खालीलप्रमाणे सिमाबद्ध: पूर्वेस आणि त्या दिशेने: प्लॉट क्र. १ ते ४/७ द्वारे, पश्चिमेस आणि त्या दिशेने: प्लॉट क्र. १ ते ४/८ द्वारे, उत्तरेस आणि

₹. २३,३४,१७२.७/- १८.०३.२०२४ ₹. १५,३९,०००/- ₹. १५३.९००/-

३०७०१४२०००२१०	(कर्जदार), २) सौ. बबिता मनीष मिसाळ (सह-कर्जदार)	३०.०६.२०२१	०६.०९.२०२१	(रूपये तेवीस लाख चौतीस हजार एकशे बहात्तर आणि पैसे सात मात्र)	वेळ: स. ९:३० ते सायं. ५:००	(रूपये पंधरा लाख एकोणचाळीस हजार मात्र)	(रुपये एक लाख त्रेपन्न हजार नऊशे मात्र)	०२.०४.२०२४ @ स. ११.३०	जना स्मॉल फायनान्स बॅक: मोदी प्लाझा, कार्यालय क्र. ७०४/७०५, मुकुंद नगर, स्वारगेट लक्ष्मीनारायण सिनेमा हॉल समोर, पुणे-४११०३७.
<u>तारण मत्तेचा तपशील :</u> 3	रण मत्तेचा तपशील : अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थानिक हदीमधील आणि गाव माळिवाडा, अहमदनगर, तालुका आणि जिल्हा अहमदनगर मध्ये स्थित सल्हें क्र. ६६/३/१ मधील प्लॉट क्र. १/१ वरील बांधकामित युवराज रेसिडेन्सी अशा ज्ञात बिल्डिंगमधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट								
धारक क्र. २०२, मोजमापित	1 ४५.०३ चौरस मीटर्स बिल्टअप क्षेत्र च्य	ासह बालकणी मोज	मापित ३.८४ चौरस	मीटर्स, एकुण क्षेत्र मोजमापित ४८	८.८७ चौरस मीटर्स असलेल	त्या मिळकतीचे सर्व ते भाग	ा आणि विभाग आणि खात	तीलप्रमाणे सिमाबद्ध	: पूर्वेस: मोकळे द्वारे, पश्चिमेस: पॅसेज द्वारे, उत्तरेस:

मिळकती ''जे आहे जेथे आहे तत्याने'' आणि ''जे आहे जसे तत्याने'' विकण्यात येतील. आणि ई-लिलाव ''ऑनलाईन'' करण्यात येतील. लिलाव वेबपोर्टल https://bankauctions.in आणि www.foreclosureindia.com येथे बँकेचे मान्यताप्राप्त सेवा पुरवठादाः

फ्लॅट क्र. २०१ द्वारे, **दक्षिणेस**: फ्लॅट क्र. २०३ द्वारे

मे. ४ क्लोजर मार्फत करण्यात येईल. अधिक माहितीकरिता आणि तपशील, मदत, प्रक्रिया आणि ई-लिलावावरील ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता संभाव्य बोलीदार मे. ४ क्<mark>लोजर : संपर्क श्री. भास्कर नायडू, संपर्क क्रमांक: ८१४२०००८०९/८१४२००००६ १, ईमेल</mark> फायनान्स बँकेचे प्राधिकृत अधिकारी **श्री. कौशिक वग (मोबा क्र.: ७०१९९४९०४०), श्री. अजय नाईक (मोबा.क्र. ९९६०९४८६८७)** यांना संपर्क करावा. प्राधिकृत अधिकान्यांची योग्य माहिती आणि समजुतीप्रमाणे तेथे मिळकतीवर भार नाहीत. तथापी इच्छुक बोलीदारांनी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी मिळकतीचे नामाधिकार, भारांच्या संदर्भात त्यांची स्वतंत्र चौकशी करणे आवश्यक आहे. अटी युक्त बोली स्वीकारण्यात येणार नाहीत. सदर गहाण मिळकतीचा नियोजित ई-लिलाव करण्याबाबत वरील नावाचे

कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांना सुध्दा सूचना आहे. कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांना लिलावाच्या तारखेपूर्वी वरील नमूद रकमेसह तारखेपर्यंत व्याज आणि अनुषंगिक खर्च चुकता करण्यासाठी याद्वारे सूचित करण्यात येत आहे, कसूर केल्यास मिळकतीचे विक्री करण्यात येईल आणि उर्वरित काहि असल्यास व्याज आणि खर्चासह वसुल करण्यात येईल

दिनांक : २९-०२-२०२४, ठिकाण: कोल्हापुर, सातारा आणि अहमदनगर

त्या दिशेने: ६ मीटर्स रूंद रोड द्वारे, दक्षिणेस आणि त्या दिशेने: अनु. क्र. १२६ मधील प्लॉट क्र. ५१ द्वारे.

१) श्री. जय मनीष मिसाळ

कब्जा सूचना

एडलवैस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लि.

सीआयएन : यु६७१००एमएच२००७पीएलसी१७४७५९ रिटेल मध्यवर्ती आणि नोंद. कार्यालय : एडलवैस हाऊस, सीएसटी रोड लगत, कलिना, मुंबई ४०००९८ ।।अर्थी खालील नुमुद तारण धनकों च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सिक्युरिटायझेशन ऑन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (ॲक्ट)

२००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एम्कोसीमेंट), रूल्स २००२ चा (नियम ३) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून खालील नमृद सूचना जारी करून कर्जदाराना सदर सूचनांच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत सूचनेमध्ये नमूद केलेली रचकम परतफेड करण्यासाठी बोलाजित आहेत. त्यानंतर, खालील नमुद अभिहस्तांककर्त्ये यांनी याखालील नमुद विविध दुस्टचे विश्वस्त म्हणून त्यांच्या क्षमतेत कार्यरत असलेल्या **एडलवैस अंसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड** (यानंतर **इंएआरसी** असा उहुंख) कडे खालील नमूद वित्तीय मत्ता अभिहत्तांकित केली आहे. सरफैसी अंबट, २००२ चे कलम ५ अन्वयं निष्पादित केलेल्या अभिहस्तांकन करापानुसा **इंएआरसी**, अभिहस्तांकनकर्त्यांच्या जागी आले आणि वित्तीय मत्तांसंबंधीचे अभिहस्तांकनकर्त्यांचे सर्व अधिकार, हक्क आणि हितसंबंध यासह कर्जदारांद्वारे घेतलेल्या वित्तीय सहाय्याचे

ı	अ.	अभिहस्तांकनकर्त्यांचे	ट्रस्टचे नाव	कर्ज खाते क्रमांक	कर्जदारांचे नाव आणि	मागणी सूचनेची	कब्जाची	कब्जा
١	死.	नांव			सह – कर्जदारांचे नाव	रक्कम आणि तारीख	तारीख	स्थिती
	٩.	एडलवैस हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (ईएचएफएल)	ईएआस्सी ट्रस्ट एससी-४१८	एलएमयुएम०टीयु००० ००१११८५ आणि एलएमयुएम०एचएल०० ०००१११८४	 श्री. राहुल विठलानी (कर्जदार) श्रीम. दिमी राहुल विठलानी ('सह-कर्जदार') 	१९.०९.२०२२ आणि रु. १,२३,६०,२२१.०२	२६.०२.२०२४	प्रत्यक्ष कब्जा

संबंधी तारण हितसंबंध, हमी, ताबे गहाण **ईएआरसीकडे** निहित झाले आहेत आणि **ईएआरसी**, तारण धनको म्हणून त्यांच्या सर्व अधिकारांचा वापर करीत आहेत

मिळकतीचे वर्णन : फ्लंट क्र. ७०२, सातव्या मजल्यावर, मोजमापित ५६९ चौ. फू. चर्च्स क्षेत्र "गौतम प्रभु को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड" जमीन सर्व्हे क्र. १६. हिस्सा क्र. एसए, स. क्र. ५५ धारक वर स्थित, गाव शिंपोली तालुका बोरिवली, हरिदास नगर, बोरिवली (प), मुंबई-९२ शहर: मुंबई राज्य: महाराष्ट्र पिनकोड: ४०००९२ येथील तो सर्व परिस कर्जदारांनी रकमेची परतफेड करण्यात कसूर केली आहे. याद्वारे कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेला सूचना देण्यात येते की निम्नस्वाक्षरीकारांनी **एडलवैस अंसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी** लिमिटेडचे प्राधिकत अधिकारी या नात्याने ॲक्टचे कलम १३ चे पोट-कलम (४) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एम्फोर्समेंट) रूल्स, २००२ चा रूल ८ अन्वयं त्यांना प्रदान केलेल्य

अधिकाराचा वापर करून प्रत्येक मिळकतीसमार नमूद केलेल्या तारखे राजीस खालील नमूद मिळकतीचा करूजा घेतला आहे. तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध असलेल्या वेळसंबंधी ॲक्टचे कलम १३ चे पोट-कलम (८) च्या तस्तुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसाधारण जनता यांना मिळकतीशी व्यवहार न करण्याबावत सावधान करण्यात येत आहे आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार खालील नमूद् रक्क आणि त्यावरील व्याजाकरिता <mark>एडलवैस ॲसेट रिकनस्ट्रक्शन कंपनी लिमिटेडच्या</mark> भाराअधीन राहील. ठिकाणः मुंबई दिनांकः २९.०२.२०२४

सही/- प्राधिकृत अधिकारी एडलवैस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड

Edelweiss

कब्जा सूचना

ज्याअर्थी, जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (पूर्वी जनलक्ष्मी फायनान्स सर्व्हिसेस लिमिटेड अशी ज्ञात) चे प्राधिकृत अधिकारी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रकशन ऑफ फायनान्शिअलल असेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २०२० अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २०२० चे नियम ३ सहवाचता कलम १३ (१२) अन्वये त्याना मिळालेल्या शक्तीच्या आधारे कर्जदार/सह-कर्जदारांना त्यांच्या नावासमोरील रक्कमेसह सदर सूचनेमध्ये नमूद अशा लागू दराने त्यावरील व्याज च्यासह भरणाच्या आणि/किंवा वसुलीच्या दिनांकापर्यंत पुढील व्याज लागू असलेले अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. सदर सूचनेच्या प्राप्ती पासून ६० दिवसांत चुकती करण्यासाठी मागणी सूचना जारी केली आहे.


अ.	कर्ज क्र.	कर्जदार/	रोजी प्रमाणे १३(२) सूचना दिनांक/ थकीत देय	दिनांक/वेळ आणि
क्र.		सह-कर्जदार/	(表.)	कब्जा प्रकार
		हमीदार/गहाणदार		
۶		१) प्रवीण ज्ञानेश्वर पाटील	मागणी सूचना तारीखः १६-१२-२०२३	दिनांक:२७/०२/२०२४
	कर्ज खाते क्र.	(कर्जदार)	मागणी रक्कमः रु.१९,१२,६५४.३२/- (रुपये	वेळ: दु. २.००
	४५६७९४२००००६७१	२) सीमा प्रवीण पाटील (सह-	एकोणीस लाख बारा हजार सहाशे चौपन्न आणि बत्तीस पैसे	प्रत्यक्ष कब्जा
		कर्जदार)	मात्र) १३/१२/२०२३ रोजीस	

तारण मत्तेचे वर्णन : जिमन धारक सर्व्हें क्र.६५ वर बांधकमित फ्लॅट क्र.४०९, ४था मजला, बिल्डिंग क्र.सी, श्री गजानन फॉर्च्यून सिटी, खडवली, मिलिटरी आणि ओपन टेरेस क्षेत्र येथे स्थित स्थावर मिळकती चे ते सर्व भाग आणि विभाग., आणि सीमाबद्ध द्वारे: पूर्वकडे: कुंभारपाडा आणि जिल्हा परिषद चे रस्ता, पश्चिमेकडे: दगडू धर्म आणि नामदेवधर्म पितांबरे यांची मिळकत, उत्तर: सर्व्हे क्र.६५(पी) यांची मिळकत, दक्षिणेकडे: चिंचोली गाव चे रस्ता

ज्याअर्थी वरील नमूद कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार/गहाणदारांनी थकीत रकमेची परतफेड करण्यास कसूर केली असल्याने वरील नमूद कर्जदारांना आणि जनतेला याद्वारे सुचना देण्यात येते की, जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड चे प्राधिकृत अधिकाऱ्यानी वरील नमूद दिनांकारोजी सदर नियमांच्या नियम ८ सहवाचता सदर ॲक्टच्या कलम १३ (४) अन्वये त्यांना मिळालेल्या शक्तींचा वापर करून वरील नमूद मिळकत/तारण मत्तेचा सांकेतिक कब्जा घेतला. वरील नमुद कर्जदार /सह-कर्जदार/हमीदार/गहाणदारानी आणि सर्वसामान्य जनतेला यादारे इशारा देण्यात येते की. उपरोक्त मिळकत/तारण मन्ते सह कोणताही व्यवहार करू नये. सदर मिळकत/तारणमत्तेसह कोणताही व्यवहार केल्यास हा जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड च्या अधीन राहिल.

(शेड्यल्ड कमर्शियल बँक)

ठिकाणः ठाणे सही/- प्राधिकृत अधिकारी जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड करिता दिनांक : २९.०२.२०२४ जना स्मॉल फायनान्स बॅक



MOTILAL OSWAL

HOME LOANS

मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड नोंद. कार्यालय: मोतीलाल ओसवाल टॉवर, रहिमतुल्ला सयानी रोड,

परळ एसटी डेपोसमोर, प्रभादेवी, मुंबई - ४०० ०२५, सीएस: ८२९१८८९८९८; संकेतस्थळ: www.motilaloswalhf.com, ईमेल: hfquery@motilaloswal.com

कब्जा सूचना (स्थावर मिळकत/तींकरिता)

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) अन्वये)

न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड (पूर्वी ॲस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लि. असे ज्ञात) चे प्राधिकृत अधिकारी म्हणन सिक्यरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे खालील नमूद तारखेस मागणी सूचना जारी करून पुढील कर्जदारांना सूचनेत नमुद रकमेची परतफेड सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत करण्यास प्रांगितले होते

रकमेची परतफेड करण्यात पुढील कर्जदारांनी कसूर केली आहे, याद्वारे पुढील कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सदर ॲक्टचे कलम १३ चे उप कलम (४) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून वरील वर्णन केलेल्या मिळकर्तीचा कब्जा येथे खालील नमूद केलेल्या तारखांना घेतला आहे.

	अ. क्र.	कर्ज करार क्र. / कर्जदार / सह कर्जदार /हमीदार यांचे नाव	मागणी सूचनेची तारीख आणि थकबाकी	कब्जा घेतल्याची तारीख	स्थावर मिळकतीचे वर्णन
	٤	एलएक्सव्हीआयआर००३१५–१६०००६२४६ सय्यद मोहम्मद शहा आणि तजीन सय्यद शहा	१९-०८-२०२३ करिता क. २६९६५२५/-	२७-०२-२०२४	प्लॉट क्र.५, सर्व्हें क्र.३५३, हिस्सा क्र.५, जुने सर्व्हें क्र. ४ए(१–ए–४/१), येथे गाव नेरळ, तालुका–कर्जत, जिल्हा रायगड, महाराष्ट्र ४९०१०१
	R	एलएक्सपीईएन००३१६–१७००४६८८३ अनिल चंद्रकांत मोकाशी आणि अमृता अनिल मोकाशी	१०-११-२०२३ करिता क. १०५३६७८/-	23-07-7078	फ्लॅट क्र.४०३, ४था मजला, ए विंग, बिल्डिंग ग्रीन सिटी, सर्व्हें क्र.३०, हिस्सा क्र.४, मौजे-खर्डी बुदुक, तालुका–माणगाव, जिल्हा–रायगड, महाराष्ट्र ४०२११७
	-cw	एलएक्सपीएएन००३१४–१५०००३२९९ संजय सखाराम गुरव आणि रूपाली संजय गुरव	२४-०८-२०२१ करिता क. १२२२७५८/-	२४-फेब्रुवारी-२४	फ्लॅट/गाला क्र-३, तळ मजला, ए-विंग, संकल्प रेसिडेन्सी, भोरी फाटा जवळ, वडखळ, पेन, रायगड, महाराष्ट्र-४०२१०७
	8	एलएक्सव्हीआयआर००११५-१६००२१२२८ संतोष राजाराम साळंके आणि मनीषा संतोष साळंके	२४-०८-२०२१ करिता रु. १०२६७००/-	२७-फेब्रुवारी-२४	फ्लॅट क्र.ए/ २०२, २रा मजला, ओम साई अपार्टमेंट, अक्षय हॉटेल जबळ, नालासोपारा, जिल्हा-पालघर, महाराष्ट्र-४०१२०३

विशेषतः कर्जटार आणि सर्वसाधारण जनता यांना याटारे स्थारा देखात केते की. सटर मिलकर्तीशी व्यवहार करू नये आणि सटर मिलकर्तीशी केलेला कोणताही व्यवहार हा मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड च्या येथे खालील नमूद रककम आणि त्यावरील व्याजाकरिता भाराअधीन राहील

ठिकाण: महाराष्ट्र

दिनांक : २९.०२.२०२४ *भाषांतरामध्ये त्रुटी आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल (मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड)



त्रसुली विभागः ७४-सी, समाधान बिल्डिंग, २्रा मजला, सेनापती बापट मार्ग (तुलसी पाईप रोड), दादर (पश्चिम), मुंबई-४०० ०२८. दूरध्वनी क्र. : +९१ २२ २४२२ १२०२ / ०४ / ०६

ई-लिलाव विक्री सूचना

(लिलाव विक्री / बोली फक्त वेबसाईट https://sarfaesi.auctiontiger.net मार्फत करण्यात येईल) दि सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सरफैसी) ॲक्ट, २००: अंतर्गत बँकेकडे प्रभारित स्थावर मालमत्तेची विकी. निम्नस्वाक्षरीकारांनी **सारस्वत को-ऑप. बँक लि.**चे **प्राधिकृत अधिकारी** म्हणून १३(२) अन्वये जारी केलेल्या मागणी सूचनेनुसार सरफैसी ॲक्टच्य

कलम १३ (४) अन्वये खालील मालमत्तेचा कब्जा घेतला तमाम जनतेला कळविण्यात येते की, बँकेच्या थकबाकीच्या वसुलीकरिता खालील नमूद खटल्यातील प्रस्तावित मालमत्तेचा ई-लिलाव (सरफैसी ॲक्ट, २०० अंतर्गत) खालील विनिर्देशानुसार "**जे आहे जेथे आहे तत्त्वाने", "जे आहे जसे आहे तत्त्वाने" आणि "कोणत्याही दायित्वाशिवाय तत्त्वाने"** करण्यात येणार आहे

Ш	эт.	कर्जदार, सह-कर्जदार, हमीदार,	ए. सूचनेची तारीख	मालमलेचे वर्णन	l. राखीव किंमत
Ш	क्र.	गहाणवटदार, कायदेशीर वारस	बी. कब्जाचा प्रकार / तारीख		∥ ફ. ઝ. ₹.
Ш		(जर तागू असत्यास) यांची नावे	सी.मागणी रक्कम		III. बोली वाडविण्याची रक्कम
I					निरीक्षणाची तारीख / वेळ
I					इ. अ. र. व केवायसी सादर करण्याची
Ш					अंतिम तारीख / वेळ
Ш					ईं-तिलावाची तारीख व वेळ
Ш	٩	कर्जदार / सह-कर्जदार	२३.०६.२०२१	गाव : वेलिंग, गांव पंचायत वेलिंग,	₹ ३१.५० लाख
Ш		१. सौ. भट वैदेही विजेंद्र	प्रत्यक्ष / ०२.०६.२०२२	गांव प्रिओल कुनकोलिम, ता. पोंडा,	₹ ३.१५ लाख**
Ш			१०.०६.२०२१ रोजीस	जि. गोवा येथील जमीन धारक सर्व्हें	₹ ०.५० लाख
П		२. श्री. भट विजेंद्र श्रीनिवास	₹ २८,२१,५४०.२१ च्या	क्र. ९५/१ वर गंगा सुखसमृद्धी संकुल	०७.०३.२०२४ दु. ०२.०० ते दु. ०४.०० वा.
II		गहाणदार :	सह त्यावरील पुढील व्याज*	नावे ज्ञात फ्लंट क्र. टी९, ३रा मजला,	94, 03 2020 and 4, 00 mfs
I		सौ. भट वैदेही विजेंद्र	Ů	इमारत क्र. १ (मोजमापित बिल्ट अप	१५.०३. २०२४ साव. ५.०० पवत

क्षेत्र : ९४ चौ. मीटर्स) · प्रदानाच्या आणि किंवा वसुलीच्या तारखेपर्यंत उपार्जित पुढील प्रयोज्य असे व्याज, अनुषंगिक खर्च, परिव्यय, आकार इ. सहित.

लिलाव हा बैंकेचे मंजुरीत सेवा पुरवठादार **मेसर्स ई-प्रॉक्युरमेंट टेक्नॉलॉजीज़ लिमिटेड (ऑक्शन टायगर)** द्वारे होईल. बोली अर्ज, सदर विक्री / लिलावाच्या अटी व शर्ती व बोली / प्रस्ताव जमा करण्याची पद्धत https://sarfaesi.auctiontiger.net या त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध असेल

इच्छुक बोलीदार / खरेदीदार यांनी इ. अ. र. **एनईएफटी /आरटीजीएस / डीडी / पे ऑर्डर** द्वारे खात्याचे नाव : **सारखत बँक - रिकव्हरी, आयएफएससी कोड** एसआरसीबी०००००९७, बँक नाव आणि पत्ता : **सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि., वसुली विभाग,** ७४-सी, समाधान इमारत, २रा मजला, सेनापती बापट मार्ग् (तुलसी पाईप रोड), दादर, मुंबई (पश्चिम), मुंबई-४०० ०२८. **लाभार्थी खाते क्र.** : ००^९७४२१४२००००००१ मध्ये हस्तांतर करावी. नोंदणीकरण, केव्हायसी दस्तावेज आणि **इ. अ. र.** हस्तांतरण हे लिलावाच्या आधी आगाऊ पूर्ण करावे. कृपया नोंद घ्यावी, जर संभाव्य बोलीदार त्यांची बोली सादर करण्यास अयशस्वी

प्राधिकृत अधिकारी यांना कोणताही भार ज्ञात नाही. ज्याअर्थी इच्छुक बोलीदारांनी वरील मिळकतीसंबंधी चौकशी स्वतः करावी आणि मिळकतीवरील भाराच रितसर शोध घ्यावा

सदर प्राधिकत अधिकारी कोणतेही कारण न देता कोणत्याही वेळी सदर लिलाव रह करू शकतात. . लिलाव हा बँकेचे मंज़्रीत सेवा पुरवठादार मे. ई-प्रॉक्युरमेंट टेक्नॉलॉजीज़ लिमिटेड (ऑक्शन टायगर) द्वारे होईल. बोली अर्ज, सदर विक्री / लिलावाच्या अटी व शर्ती

सरफैकी ॲक्ट आणि रुल्स २००२ अन्वये कर्जदार / गृहाणदार / हमीदार यांना १५ दिवसांची वैधानिक सूचना

सदर सुचना ही सरपैत्री ॲक्ट, २००२ च्या नियम ८ (५) अंतर्गत विहित अटी / शर्ती आणि त्यांच्या विविध सुधारणांनुसार पुढील व्याज, परिव्यय आणि खर्चास येथील वरील नमूद थकबाकी चुकती करून त्यांची इच्छा असल्यास तारण मत्ता विमोचित करण्याच्या सल्त्यासह वरील उल्लेखित तारीख आणि वेळ लिलाव / विक्री करण्याबाबत त्यांना कळविण्यांसाठी सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट), रुल्स २००२ च्या नियम ८ आणि ९ आणि सिक्युरिटायक्लेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ

दिनांक : २९.०२.२०२४ ठिकाण : मुंबई

सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि.

१८.०३.२०२४ दु. २.०० ते दु. ४.०० वा.

** यशस्वी बोलीदारांनी पुढील कामाकाजा दिवसाअगोदर २५% अंतिम बोली रक्कम जमा करणे आवश्यक आहे.

झाल्यास वरील सेवा पुरवठादारास संपर्क करावा. संपर्क तपशील : +९१ ९७२२७७८८२८ (**कार्यालय) ०७**९-६८१३ ६८५१. कोणत्याही प्राधिकरणाचे किंवा कोणाचेही सर्व सांविधानिक / असांविधानिक थिकत, कर, दर असेसमेंट, प्रभार, शुल्क इ.चे प्रदान हे सर्वस्वी यशस्वी बोलीदारार्च

व बोली / प्रस्ताव जमा करण्याची पद्धत https://sarfaesi.auctiontiger.net या त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध असेल

फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या तरतुर्दीच्या अंतर्गत वरील कर्ज खात्याचे कर्जदार / गहाणवटदार / हमीदार यांना १५ (पंधरा) दिवसांची आवश्यक सूचना सुद्धा आहे. प्रदानात कसूर केल्यास तारण मत्ता प्राधिकृत अधिकारी / तारण धनकांच्या निर्देशाने सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ अंतर्गत विहित नुसार कोणत्याही माध्यमामार्फत विकण्यात येईल. प्राधिकृत अधिकारी

(टीप : स्वैर भाषांतर. तफावत आढळल्यास मूळ इंग्रजी ग्राह्य)